

15th November, 2024

To, **National Stock Exchange of India Limited** Listing Department, Exchange Plaza, Plot No. C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051

Dear Sir/ Madam,

# Sub: Intimation of Advertisement in Newspaper under Regulation 47 of SEBI (Listing Obligations Disclosures Requirements) Regulations,2015 Ref: NSE – SUMIT

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, we hereby enclose the copies of the advertisement given in the Newspaper with respect to the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended September 30, 2024

The said financials were reviewed by the Audit Committee and duly approved by the Board of Directors at its meeting held on Wednesday, 13<sup>th</sup> November, 2024. The advertisement is published in the following newspapers:

- 1) The Economic Times
- 2) Mumbai Lakshdweep

This is for your information and records.

Thanking you,

For Sumit Woods Limited

Rekha Bagda Company Secretary



# Vi's Q2 Loss Widens as **Interest Costs Weigh**

## Dovenue Der Heer Un. No. of Heere Down

	Jul-Sep '24	Apr-Jun '24	% Chg
Operating Revenue	₹10,932 cr	₹10,508 cr	4.0
Net Loss	₹7,176 cr	₹6,432 cr	11.6
ARPU	₹156	₹146	6.8
Total Subscribers	205 million	210.1 million	-2.4
Out of which 4G subs	125.9 million	126.7 million	-0.6
Data Usage per month*	15.76 GB	15.96 GB	-1.3
Voice Minutes per month*	587 mins	607 mins	-3.3



#### **Our Bureau**

Mumbai: Vodafone Idea's net loss widened to ₹7,176 crore in the fiscal second quarter, FY25, against ₹6,432 crore in the preceding quarter, as it continued to be hobbled by customer losses and high interest costs, although revenue climbed sequentially after the telco had raised tariffs in July.

Operationally, the joint venture between UK's Vodafone and India's Aditya Birla Group, saw some improvement. The telco's average revenue per user (ARPU) — a key performance metric—rose 6.8% sequentially to ₹156, on the back of the July tariff hike.

However, impacted by the tariff hike, Vilost results were announced after market hours. 0.8 million 4G subscribers after 12 consecutive quarters of reporting net additions, and over five million users overall.

After signing the \$3.6 billion network ex- 4.5% from 4%. pansion deal with Nokia, Ericsson and Samsung, the delivery and deployment of equip- ge decreased sequentially in the September ment had started this October, the company quarter to 15.76 GB per month from 15.96 GB a said. "Our target is to achieve 4G population month. Vi's average minutes of use per subcoverage of 1.1 billion by March 2025 and 1.2 scriber have also fell to 587 minutes from 607 billion by September 2025. The rollout of 5G minutes in the June quarter. in key geographies will start in Q4FY25," it Having already raised around ₹24,000 crore said in a statement.

Vi's quarterly revenue rose 4% sequentially to said it is in discussions with a consortium of ₹10,932 crore, on the back of tariff hikes taken banks to raise upto ₹25,000 crore and in early-July. Loss-making Vi, though, ended additional non-fund based facilities of upto the September quarter with a lower 205 million ₹10,000 crore.

mobile user base compared with 210.1 million in the April-June period. This underlined its continuing inability to compete with bigger rivals, Reliance Jio and Bharti Airtel, who have both launched 5G services nationally.

"Unlike its bigger rivals, Vi's continuing inability to stop heavy customer losses, including 4G users this time round, has almost wiped out half of the benefits of headline rate hikes taken in July. This apart, the sharp sequential jump in interest & net finance costs has widened its quarterly loss," Rohan Dhamija, head (India & Middle East) at Analysys Mason, told ET.

The telco's shares closed 3.91% lower at ₹7.37 on the BSE Wednesday. The quarterly Vodafone Idea's total 4G base fell to 125.9 million in the September quarter from 126.7 million in the previous one. Subscriber churn increased to

Lesser 4G users meant that average data usa-

via the equity route, the cash-strapped telco

# Nokia to Install 3,300 New 4G Sites for Voda Idea by March

### **Our Bureau**

Kolkata: Finland's Nokia is aiming to install 3,300 new 4G sites for Vodafone Idea (VI) by March as part of a rapid network and data capacity expansion of India's third-largest telecom operator.

This September, Vi inked a nearly ₹14,000 crore deal with Nokia to buy network equipment over a three-year span for its 4G network expansion and greenfield 5G rollout.

"As part of its recent equipment deal with Vi, Nokia is rapidly expanding its network in its circles with latest Baseband and Radio modules. By March 2025 alone, Nokia will deliver nearly 3300 new sites," the Finnish gear maker said in a statement on Wednesday.

It added that Nokia's upgrades to over 42,000 technology sites and more than 25,000 spectrum expansions across the telco's network would also boost bandwidth and data capacity. So far, 100% of the spectrum bandwidth expansion, nearly 40% of the technology addition and 15% of new

sites have been completed, the company said. "This upgrade will enhance the mobile experience for millions of Vi customers while laying the foundation for a seamless transition to 5G technology," Tarun Chhabra, senior vice president and country head at Nokia (India) said.

Vi's chief technology officer Jagbir Singh said the telco is working closely with Nokia to expand its 4G network coverage to 20 million more people by March.



"This will also enhance 4G network capacity by 25%, enabling us to offer superior customer experience in nine circles out of our 17 priority circles," he said.

Vi has recently announced multiple deals to buy \$3.6 billion of 4G and 5G equipment from Nokia, Ericsson and Samsung over three years to bolster its 4G operations and roll out 5G networks in key cities across its 17 priority circles. The move marked a significant step to improve Vi's competitiveness against bigger rivals, Reliance Jio and Bharti Airtel, and also

stem customer losses.

# **Alkem Labs' Profit** Rises 11% to ₹689 cr

# **Our Bureau**

Wockhardt's Q2 Net

Loss Shrinks to ₹16 cr

Mumbai: Drug maker Wockhardt on Wednesday said net loss for the quarter to September narrowed to ₹16 crore from ₹73 crore in the year-ago quarter, on improved performance across UK, India and emerging mar-

Revenue at the Mumbai-based company rose 7% year-on-year to ₹818 crore from ₹762

crore in the year-ago quarter. Wockhardt said its novel antibiotic Zaynich (WCK 5222) is nearing completion of phase-3 clinical trial with 99.5% patient enrolment. The drug is tested on 528 patients and is progressing in 10 co-

"We have treated 38 pati-Co's Ebitda ents under compassionate registered a usage, after approval of usagrowth of ge by DCGI. The product re-71% on year sulted in 100% cure and was at ₹139 crore. found to be safe even when administered for up to 60 days," the company said. Shares of Wockhardt rose

untries.

while Ebitda margins improved 630 basis 0.73% to close at ₹1,190.15 points to 17% apiece on the BSE on Wed-

nesday, a day when the benchmark Sensex fell 1.25%. The company announced the earnings during market hours.

Ebitda for the quarter registered a growth of 71% on-year at ₹139 crore, while Ebitda margins improved 630 basis points to 17%.

The UK business that constitutes around 37% of revenue grew 19% on-year to ₹302 crore in Q2FY25. Emerging markets business, which contributes 26% of revenue, rose 29% to ₹197 crore. India branded formulation rose 17% to ₹123 crore.

# **Our Bureau**

Mumbai: Pharmaceutical company Alkem Laboratories on Wednesday said net profit rose 11% year-on-year to ₹689 crore in the quarter to September led by growth in domestic formulation sales.

The company had reported a net profit of ₹620.5 crore in the year-ago quarter.

Revenue from operations declined 0.7% year-on-year to ₹3,414.7 crore. Earnings before interest, tax, depreciation and amortisation (Ebitda) increased by 0.8% on-year to ₹753 crore, resulting in an Ebitda margin of 22% in Q2FY25 compared to 21.7% in Q2FY24.

Co's Ebitda rose 0.8% on year to ₹753 crore, with an Ebitda margin of 22%, compared with 21.7% in Q2FY24

"We are prioritising a highmargin product mix, aligning more effectively with market demands, and implementing cost-control measures to mitigate inefficiencies, which are supporting Ebitda margin growth," said Vikas Gupta, CEO of Alkem Laboratories.

Shares of Alkem Laboratories gained 1.32% to close at

₹5,574.05 apiece on the BSE on Wednesday. The benchmark Sensex closed 1.25% lower. The company announced the ear-

nings during market hours. The company said R&D expenses for the quarter were ₹146.5 crore or 4.3% of total revenue from operations. India sales increased 5.7% on-year to ₹2,461 crore. Domestic formulation business contributes two-thirds of Alkem's revenue. According to IQVIA data, the company registered a growth of 6.3% year-on-year in Q2FY25 as against 7.6% growth of the Indian

pharmaceutical market (IPM). 

# Gokaldas Exports Net Up 18%, Income Jumps 85%

# **Our Bureau**

Bengaluru: Bengaluru-headquartered apparel exporter Gokaldas Exports reported an 18.77% increase in consolidated profit to ₹28.16 crore for the quarter ended September against ₹23.71 crore a year ago, mainly led by exports.

Total income surged 85% to ₹941.8 crore from ₹509.0 crore in the year-ago period. The firm's earnings before interest, taxes, depreciation and amortisation (Ebitda) increased 48% to ₹82.4 crore from ₹55.8 crore a year ago, while the Ebitda margin was 8.7%.

"We reported healthy growth in total income both in the quarter and half year indicating a sustained growth momentum. The majority of rix, as it is a seasonally lean period for both the ling working capital and term loan facility.

acquired entities," said Gokaldas Exports vice chairman Siva Ganapathi. "On consolidated profitability front, muted volumes in the acquired entities, coupled with air freight cost in Gokaldas Exports and employee cost build up in anticipation of future volumes growth impacted the profitability in the quarter. We expect better

volume pick up in both the acquired entities in upcoming quarters with sustained stable performance of the company going forward," he said.

As of September 30, the company has utilised about 93% of the ₹600 crore raised through a qualified institutional placement in April. It had utilised the proceeds for loan repayment and fund inorganic growth opportunities, the vice chairman said. The company also prothe growth during the quarter was contributed vided a corporate guarantee of up to ₹200 crore by Gokaldas Exports excluding Atraco and Mat- on behalf of BRFL Textiles to the banks for avai-











Statement of Consolidated Unaudited Results for the guarter and six months ended September 30, 2024

All amounts are ₹ in Lakhs unless otherwise stated

SUMIT WOODS LIMITED CIN: L36101MH1997PLC152192

-	All amounts	are < in Laki	ns uniess oth	erwise state	u		
<b>c</b>		Quarter Ended UnAudited			Half Yea	Year Ended Audited	
Sr. No.	Particulars				UnAu		
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
1	Total Income	4,421.89	3,515.67	3,916.70	7,937.56	7,313.66	18,247.17
2	Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional and/or Extraordinary items	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67
4	Net Profit / (Loss) for the period after tax	255.42	170.69	94.30	426.11	255.95	1,036.44
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	253.37	168.65	88.24	422.02	243.83	1,027.85
6	Paid up Equity share capital (par value ₹10/- each, fully paid)	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70
7	Earnings per equity share (par value ₹10/- each)** (Not Annualized)						
	Basic Earnings Per Share	0.74	0.53	0.23	1.26	0.73	2.94
	Diluted Earnings Per Share	0.58	0.42	0.19	0.99	0.61	2.44

\*\* EPS is not annualized for the guarter and half year ended September 30, 2024, guarter ended June 30, 2024 and quarter and half year ended September 30, 2023. Notes:

1 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange, http://www.nseindia.com/corporates and on the website of the Company at the URL http://www.sumitwoods.com/investors.php

- 2 The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind. AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ['the Act') read with relevant rules issued thereunder.
- 3 Our consolidated Income from operation came in at Rs. 4571.63 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing , 12.90% percentage YoY, and 25.78 % QoQ.
- 4 Our EBITDA margin came in at 13.86%, and Net Profit Margin, stood at 5.37% on consolidated basis for half year ended Sept 30, 2024.

5 You Numbers of Standalone Financials	5 Key Numbers of Standalone Financials ₹ in Lakhs							
5   Rey Numbers of Standarone Financials	Quarter Ended UnAudited			Half Ye	Year Ended			
Particlulars				UnAu	Audited			
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024		
Total Income (Including Other Income)	2,536.77	1,575.02	1,298.49	4,111.79	3,000.15	6,657.71		
(Loss)/Profit Before Tax after Exceptional Items	289.82	245.00	294.28	534.82	374.82	498.58		
Total comprehensive income for the period	299.78	198.86	286.31	498.64	362.63	499.75		

- 6 Our standalone revenue from operation came in at Rs. 2461.68 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing , 96.20%
- 7 Our EBITDA margin came in at 26.12%, and Net Profit Margin, stood at 12.23% on standalone basis for half year ended
- 8 Sumit Woods Limited has already entered into various projects which is already ended into several redevelopment project in Mumbai where the Gross Development Value - 2747 Crores which company will be executing next 3 to 5 years

PLACE: MUMBAI DATED: November 13, 2024 For and on behalf of the Board of Directors Mitaram Jangid Managing Director DIN: 00043757

Bhushan S. Nemlekar Whole time Director DIN: 00043824

B-1101 Express Zone, Western Express Highway, Diagonally opposite Oberoi Mall, Malad (East), Mumbai - 400097



# **KSB** Limited

Registered Office: Office No. 601, Runwal R-Square, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400 080. CIN: L29120MH1960PLC011635; Tel. No.: 022 6658 8787;

Email: compsec.india@ksb.com; www.ksbindia.co.in

# Extract of consolidated unaudited financial results for the

quarter ended September 30, 2024 (INF						
Particulars	Quarter ended September 30, 2024	Year to date figures for the current period ended September 30, 2024	Quarter ended September 30, 2023			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)			
Total Income from operations	6,231	18,333	5,722			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	799	2,235	645			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional item and share of profit in respect of investment in Associate Company)	831	2,327	672			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional item and share of profit in respect of investment in Associate Company)	617	1,744	501			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	604	1,704	492			
Equity Share Capital	348	348	348			
Earnings Per Share (before extraordinary items) (of INR 2/- each) Basic and diluted	3.55	10.02	2.88			

# Notes:

Place: Mumbai

Date: November 13, 2024

Details of Standalone Financial Results are as under:

		(1	NR in million)
Particulars	Quarter ended September 30, 2024	Year to date figures for the current period ended September 30, 2024	Quarter ended September 30, 2023
Total Income from operations	6,231	18,380	5,721
Profit before tax	799	2,282	644
Profit after tax	593	1,710	481

2. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com, and on Company's website www.ksbindia.co.in For KSB Limited

sd/-Rajeev Jain **Managing Director** 

# आचारसंहिता काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

## <u>१ कोटी १ लाख ९० हजार ४९७</u> लाखाचा मुद्देमाल जप्त

निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता झाल्यापासून द्धि.१५ ऑक्टोबर २०२४ ते दि. १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण ३२४ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून २४० आरोपीना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये १ लाख ४८ हजार ५३१ लि.दारू जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी १ लाख ९० हजार ४९७ आहे.

विधान सभा निवडणुक – २०२४ आचारसंहिता कालावधीत या विभागाची ७ पथक तैनात असून पथकांकडून आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर हातभट्टी दारा निर्मिती व विक्री केंद्र यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार याकरीता रायगड विधानसभा मतदारसंघात क्र. ८४२२००११३३ व टोल शेडूंग,ता-पनवेल, चांढवे,ता-पोलादपूर येथे २ संपर्क तपासणी नाके उभारण्यात आले असून तेथे संशयित उत्पादन शूल्क अधीक्षक वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच केले आहे.

अलिबाग: विधानसभा अवैध मद्यविक्री करणारे ढाबे / हॉ टेल / टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असून अशा हॉटेल/ढाबे मालक /चालक यांच्यासह जागा मालकांवर गुन्हे नोंद करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच या निवडणूक कालावधीत गोवानिर्मित राज्यातून मद्याची चोरटी वाहतूक रेल्वे प्रशासनाच्या रो-रो सेवेव्दारे वाहतूक होण्याची शक्यता असल्याने कोलाड येथे रो-रो रेल्वे सेवेव्ढारे येणाऱ्या वाहनांची पोलीस विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साध्न तपासणी करण्यात येत आहे.

> विधानसभा निवडणूक २०२४ मूक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस प व फ्रीक्र.१८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन रविकिरण कोले यांनी

#### सूचना

नालासोपारा पश्चिम येथील कौशिक सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी नामांकित विकासकां कडून् सीलबंद निविदा ७/१२ प्रमाणे संस्थेच्या नावे कन्व्हेन्स डिड झालेले क्षेत्र ११३९ चौ. मीटर.

पीएमसी निविदा दस्ताऐवज पीएमसी कार्यालयात रोख / धनादेश / पी.ओ./ डी.डी. द्वारे रुपये २५००० /- (परत न करण्यायोग्य) मेसर्स आराध्या असोसिएटस नावाने भरल्यावर, दिनांक ११/११/२०२४ ते २४/११/२०२४ दरम्यान सकाळी ११ ते संध्या

५ उपलब्ध आहेत प्री-बिड बैठक पीएमसी ला संपर्क करून घेतलेल्या वेळेत संस्था कार्यालयात आयोजित केली जाईल

निविदा कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख ०८/१२/२०२४ पर्यंत सकाळी ११ ते संध्या. ५ या वेळेत ठिकाण पीएमसी

दिनांक ०८/१२/२०२४ पर्यंत किमान निविदा जमा न झाल्यांस उपूरोक्त निविदा उपलब्ध व सादर करण्याची नमूद मुदत द्वितीय ७ दिवस वाढवण्यात येईल. कोणतेही कारण न सांगता कोणतीही

किंवा सर्व निविदा नाकारण्याचा हक्क संस्थेला आहे. पी.एम.सी. कार्यालय पत्ता मेसर्स आराध्या असोसिएटर बी - १०७ न्य प्रियंका अपार्टमें

वीर सावरकर मार्ग, विरार पर्व, पालघर ४०१३०५ संपर्कः - +९१ ८४०८८४६५२ँ५/७७३८२२२५५ संस्था कार्यालय पत्ता कौशिक सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड प्लॉट नं ०८ सर्वे नं ३७ सोपारा, लक्ष्मीबेन छेडा मार्ग

संपर्क :- +९१ ९३२१२९३४०३/ + ९१७६६६७९४४६३

नालासोपारा पश्चिम पालघर ४०१ २०३

# रोज वाचा

**asrec** (India) Limited

इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला. सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क. अंधेरी घाटकोपर लिंक रोड. चकाला अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

(जंगम/स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिता जाहिर सूचना – बिझनेस स्टॅंडर्ड आणि . वर्ड लक्षदीप मध्ये दि.१२.११.२०२४ रोजीच्या वृत्तपत्रात प्रकाशनाशी संबंधीत (१) श्री. चैनपुरिय शैलेंद्र जगदीश आणि चैनपुरिया सुरिंद्र जगदीश (२) मे. जे पी एंटरप्रायझेस मालक-शैलेंद्र जगदीश चैनपुरिया (३) मे. जे पी टेलिकॉम २ मालक-सुरिंद्र जगदीश चैनपुरिया (संयुक्त कर्जदार)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिताच्या जाहिर सूचनेच्या संदर्भात-(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अंतर्गत) प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन, आरक्षित मूल्य आणि इरठेचा चुकीचा उल्लेख केला गेला आहे, कृपया खालीलप्रमाणे बरोबर वाचा.

	6		
लॉट क्र.		आरक्षित मुल्य (रु. लाखात)	इरठे (रु. लाखात)
	पेंट हाउस (३बीएचके) क्र.२, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर मोजमाप क्षेत्र ९५६.६८ ची.फू. बिल्ट अप क्षेत्र (कारपेट क्षेत्र-८९० ची. फूट), शिव पार्वती को.ही.सो., प्लॉटक्र. ३५, क्षेत्रकंटक.१५, तेजवेदनात हॉस्पिटल आणि महदागजवळ कोपगवेगों नहीं मंडई - ४००१७९	१०७.१०	१०.७१

दि.१२.११.२०२४ च्या सूचनेतील इतर बाबी अपरिवर्तित राहील

#### स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या विक्रीची सूचना (परिसमापकात)

कारखानाः प्लॉट क्रमांक १ बी. सेक्टर १, फेज ३, गट क्रमांक ५०, ५१, ५२ आणि ५३, पार्वती को ऑप. इंड. इस्टेट लिमिटेड, याद्रव, इचलकरंजी, कोल्हासूर ४१६१४६, नॉट कार्यो. प्लॅट २६-ए, १ला मजला, ए-३, नारायण पी चांदिवली रोड, साकीविहार, साकीनाका, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, भारत

(दिवाळखोरी संहिता, २०१६ अंतर्गत विक्री)

बालील स्वाक्षरीकर्ता परिसमापक स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापकात) ( 'कॉपीरेट धनको'), माननीय एनसीएलर्ट मुंबई द्वारे दिनांक २८.०७. २०२१ च्या आदेशानुसार ई-लिलावाद्वारे कॉपॉरेट कर्जदाराच्या परिसमापक इस्टेटचा भाग असलेल्य खालील स्थावर आणि जंगम मालमना **बसे आहे तेचे आधारावर, बसे आहे तसे आहे, जे काही आहे ते आधार आहे आणि आश्रयाच्या आधाराशिवाय** विक्री करण्याचा हेतुने नियक्त केलेला आहे. ई-लिलाव सेवा प्रदाता मे.नॅशनल ई-गव्हर्ने लि. (एनईएसएल) (वेबसाइट: https://nbid.nesl.co.in/app/login) द्वारे अधोस्वाक्षरीद्वारे विक्री केली जाईल.

मंगळवार १७ डिसेंबर २०२४ रोजी, दु.३.०० ते सायं.५.०० वा.
गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत
शनिवार ०७ डिसेंबर २०२४ पर्यंत
शनिवा, १४ डिसेंबर २०२४ रोजी (श्री. सुघांशू पांडे यांना एक दिवसाच्या पूर्वसूचनेसह - मोबा ९८२१९१६१९०) स.११:०० ते दु. ३.३० (रविवार आणि महाराष्ट्र राज्य सुद्दी वगळता)
शनिवार, १४ डिसेंबर, २०२४ रोजी दु.३.००वा. पर्यंत

अ. क्र.	वर्णन (मालमत्ता)	राखीव किंमत (रू.लाखात)	इसारा (राखीव किंमतीच्या ५%) (रू.लाखात)
ब्लॉक १	मासमत्ता ब्लॉक १: स्ट्रक्वर हाऊसिंग एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) असलेला भूखंड ज्यामध्ये विद्यमान भूखंड १ वी चे ३,३००,०० ची.मी./ १५,५०८,०० ची.मी. असे.५५०८,०० ची.मी. असे.५५०८,०० ची.मी. १५,५२४ ची.फू. अशा प्रकारे ईटीपी प्लांट असलेल्या मालमता ब्लॉक १ चे एकुण क्षेत्र ४,१४८,०० ची.मी./४४,६३२ ची.फू. आहे, पृढे, ज्योमीवरील ईटीपी संरचनेत टाकी संरचनांचा समावेश होतो (असे की हॉगर बॉटम टॅक, प्राथमिक आणि दुव्यम स्पष्टीकरण, बूएएसबी अणुभडी)	१५०	<b>9.40</b>
ब्लॉक २	मालमत्ता ब्लॉक २: ईटीपी नसलेल्या प्लॉटमध्ये विद्यमान भूखंड क्र. १ बी चे उर्जित क्षेत्र (ईटीपी व्यक्तिरक्त) समाविष्ठ आहे २,७००,०० ची.मी./ २९,०५२,०० ची.फू. ऑणि विद्यमान प्लॉट १ सी १५,९५२,०० ची.मी./ १,६३,०३६,०० ची.फू. चे क्षेत्रकळ (ईटीपी व्यक्तिरक्त). अशा प्रकारे मालमत्ता ब्लॉक २ चे एकूण क्षेत्रफळ जे ईटीपी प्लॉट व्यतिरक्त जमीन आहे १७,८५२ ची.मी. १९,९२,०८८ चौरस फूट. या ब्लॉकमध्ये काही संस्वना आहेत ज्या वापरात नाहीत. पुढे जमिनीमध्ये झमारतीचा समावेश आहे ज्याचे अंदाजे बिल्ट-अप क्षेत्र ४६,२४६,५० ची. फूट.	४६३	<b>२३.</b> १५

**टीप :** वर्रील दोन्ही ब्लॉक प्लॉट क्र. १-बी आणि १-सी, गाव-याड्डाव, गट क्रमांक ५०,५१,५२ आणि ५३, पार्वती सहकारी औद्योगिक वसाहत, सेक्टर-१, फेज-३, तालुका -शिरोळ, जिल्हा- कोल्हापुर, शिरोळच्या स्थानिक हदीत. प्लॉटचे कोणतेही स्पष्ट सीमांकन नसल्यामळे. प्लॉटचे सीमांकन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्यवस्था करणे आणि स्वतःच्या खर्चां 

बोलीदार तपशीलवार अटी व शर्ती आणि निविदा दस्तऐवज (प्रक्रिया मेमोरैंडम) संकेतस्थळांवर पाह शकतात: https:/ nbid.nesl.co.in/app/login आणि लिलाव विक्री सुचनेकरिता www.ibbi.gov.in ला देखील भेट देऊ शकतात. ईमेल araventhanse@nesl.co.in, ipso oort@nesl.co.in च्या माध्यमातृन संपर्क साधू शकतात किंवा खाली स्वाक्षं केलेल्यांना snnehaworld@gmail.com वर लिहा किंवा संपर्क क्रमांक: श्री. अखेंथन एसई +९१-९३८४६७९७९ किंवा श्री. सुधांशू पांडे यांच्याशी क्रमांक +९१-९८२९९६६९९० वर संपर्क साधू शकता.

ाचना आ तुचार्या का जानसा प्रमाना १८८८ १८५४ । बोली किंमतीचे व्याज, शुल्क किंवा लागू करांसह पेमेंट यशस्वी बोलीदाराने ई-लिलाव विक्री प्रक्रिया मेमोरेंडममध्ये नमूद केलेल्य कालावधीत पुणे केले पाहिजे आणि तसे करण्यात अयशस्वी झाल्यास तो दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल, यासह परंत जमा केरोली रक्षम जात्र करणे जाणि विक्री रह करण्यापुरते मर्यादित नाहीं. आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) रेयुलेयान, २७ च्या नियमन ३१ए(१)(ह) नुसार, म्हणजे भागधारक कन्सल्टेशन कमिटीशी सङ्घामसलत करून, परिसमापक वाजवी कालावधीस ाञ्चद दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी पेमेंट कालावधी वाढविण्याचा विचार करू शकतो.

है आमंत्रण संभाव्य बोलीदारांना आमंत्रित करण्याचा अभिप्रेत आहे आणि विक्री प्रभावी करण्यासाठी परिसमापक किंवा कॉपीरे कर्जदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे बंधनकारक बंधन तयार करत नाही. परिसमापकाला कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव/बोल स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा ई-लिलाव पुढे ढकलुण्याचा/रह करण्याचा किंवा लिलावाच्या प्रक्रियेत्न कोणतीह ।।लमत्ता किंवा तिचा भाग कोणत्याही टण्यावर काढन घेण्याचा किंवा कोणत्याही इच्छक पक्ष /संभाव्य गंतवणकदार /बोलीदा नारात्मता कथा तथा मार्ग कमार्थ्यात स्थ्यावर काङ्ग कथाना कथा कमार्थ्यात स्थ्युक यहा साम्य गुणकपूकरा, याराधारात् कोणस्वाही दावित्वाशिवाब अपात्र उत्तवयाचा पूर्ण अधिकार आहे. विक्री सूचनेतिल कोणतीही पुरासुनी https:/ nbid.nesl.co.in/app/login या वेबसाइट्स अपलोड केली जाईल. सर्व बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी वेबसाइट्स

ठिकाण : मुंबई

स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापकात) चे परिसमापव **आयबीबीआय नोंद क.:** आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००७९२/२०१७-२०१८/११३५ **पत्ता:** ३१-ई, बीकेसी सेंटर, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०००५

#### बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४२ नोंदणीकृत कार्यालयः इ–१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००५३, महाराष्ट्र, भारत. ई–मेल:banasfin@gmail.com, वेबसाईट:www.banasfinance.wordpress.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(4)								
		एकमेव			एकत्रित			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही ३०.०९.२३	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही ३०.०९.२४	संपलेली तिमाही ३०.०९.२३	संपलेले अर्धवर्ष		
	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०५.२३ अलेखापरिक्षित	३०.०३.२४ अलेखापरिक्षित	३०.०५.२४ अलेखापरिक्षित	३०.०५.२३ अलेखापरिक्षित	३०.०३.२४ अलेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८२०.२४०	£00.488	9820.028	८२०.२४०	£00.488	9820.028		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर व अपवादात्मक बाबपूर्व)	-9098.090	-७२५.३८९	-9080.928	-9098.090	-७२५.३८९	-9080.928		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा),								
अपवादात्मक बाबनंतर	-9098.090	-७२५.३८९	-9080.928	-9098.090	-७२५.३८९	-9080.928		
कर व अपवादात्मकनंतर निव्वळ नफा/(तोटा)	-9038.404	-७२५.३८९	-9049.9६२	-9038.404	-७२५.३८९	-9049.9६२		
एकूण सर्वंकष उत्पन्न	-9038.404	-७२५.३८९	-9049.9६२	-933.200	-६४७.४२७	-9460.832		
भरणा केलेले समभाग भांडवल	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७		
उत्पन्न प्रतिभाग मूळ	-9.944	-0.८90	-9.9६५	-9.9६५	-9.082	-9.७६५		
सौमिकृत	-9.944	-0.690	-9.984	-9.984	-9.082	-9.084		
On that (California vine view Consultant Committee)	1 300 2000 1	000 = m A	मा २२ अच्चा	rařa namá.	सार सारत करा	गान गानेनी		

टिप: सेबी (लिस्टिंग ॲंण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल एकमेव व एकत्रित त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com आणि कंपनीच्या www.banasfinance.wordpress.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

गेरराज किशोर अग्रवाल दिनांक: १३.११.२०२४ डीआयएन:००२९०९५९

#### क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड

सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, **ई-मेल**: dvfl@rediffmail.com ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
		संपलेली तिमाही	i	संपलेले	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	-	-	-	-	-	-
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(९४.९३)
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(९४.९३)
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(९५.००)
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२२.०५)	(४.७६)	(३०.५८)	(२६.८१)	(४४.५१)	(९५.००)
समभाग भांडवल राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती)	_	-	_	-	_	४२६.५७
१) मूळ	-2.28	-0.86	-३.0६	-२.६८	-8.84	-9.40
२) सौमिकृत	-2.28	-0.86	-३.0६	-२.६८	-8.84	-9.40

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

राजेश पवा पुर्णवेळ संचालव ठिकाण : मुंबई डीआयएन:00२३२५३३

न्नना देण्यात येत आहे की पाये अशील श्री श्रीकांत गानंदराज हे फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.१०, ३रा मजल क्षेत्रफळ ४१५ चौ.फु. तत्सम ३८.५५ चौ.मी., किरेम कोहौसोलि., ५९, गावदेवी रोड, पोयसर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ चे कायदेशीर मालक आहेत आणि अनुक्रमांक २१ ते २५ (दोन्हीसह) असलेले भागप्रमाण क्र.५ चे धारक आहेत.

माझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांनी सदर फ्लॅ श्रीमती मे बोथेलो यांच्याकडन दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीचे (नोंद.क्र.१३६४०/२०२४) नोंद विक्री करारनामानु खरेदी केले होते

आणि श्रीमती मे बोथेलो यांनी सदर फ्लॅट त्यांचे फ ऑन **त्रांचिता न बाब**रित पाना सुद्द करोट रवाच पत **ॲन्थोनी बेथेलो** यांच्यासह दिनांक १४ नोव्हेंबर, १९९४ रोजीचे (नोंद.क्र.१३६४९/२०२४) नोंद विक्री करारनामानुसा श्रीमती. जोअन्ना फर्नांडिस व कुमारी ऑफेल्लीया डाईव्ह ांच्याकडून खरेदी केले होते.

आणि ज्याअर्थी **ॲन्थोनी बेथेलो** यांचे २८.१०.२०२ रोजी निधन झाले आणि त्यांच्या मृत्युच्या पश्चात त्यांच तत्नी **श्रीमती मे बोथेलो** यांनी सदर फ्लॅट माझे अशील **श्री** 

**श्रीकांत आनंदराज** यांच्या नावे हस्तांतर केले. आणि **ॲन्थोनी बेथेलो** यांचे अन्य कायदेशीर वारसदा माझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांच्या नावे नोंव क्र.बीआरएल१/१३५८६/२०२४ नुसार दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे नोंद मक्तता करारनामा केला.

नाणि ज्याअर्थी **श्रीमती. जोअन्ना फर्नांडिस** व **कुम** ऑफेल्लीया डाईव्ह आणि ॲन्थोनी बेथेलो व श्रीमती में बोथेलो यांच्या दरम्यान झालेला दिनांक ४ नोव्हेंबर् १९९४ रोजीचा मुळ नोंद विक्री करारनामा हरवला आ आणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

गझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांना सदर फ्लॅट कर्ज घेण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस. कायदेशी ारसदार यांना सदर फ्लॅट आणि उपरोक्त तारणाबाब बक्षीस, भाडेपड़ा, वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभा ालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेर्ख वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाश गरखेपासून **७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केल आहेत असे समजले जाईल

आर पी. चौबे (वकील ठिकाण: मंबई दिनांक: १४.११.२०२४ मोबा.:७२१९५८५८८

PAT-170.85% (YOY)-

Consolidated

#### अरनॉल्ड होर्ल्डोंग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ नोंदणीकृत कार्यालयः बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)							
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही			
क्र.		३०.०९.२४	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित			
٩.	कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५१६५.३०१	११६६२.१८५	६४९६.८८४	५२४२.३९३			
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (कर, अपवादात्मक							
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	300.022	९८४.१२०	६०७.०९७	१०४.६२२			
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नेफा/(तोटा)(अपवादात्मक							
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	300.022	९८४.१२०	६०७.०९७	१०४.६२२			
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक							
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२९४.०७७	७६७.६१३	४७३.५३५	१०४.६२२			
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित							
	नफा/(तोटा)(करानेंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२९४.०७७	७६७.६१३	४७३.५३५	908.६२२			
ξ.	समभाग भांडवल	२३७७.५००	२३७७.५००	२३७७.५००	२३७७.५००			
0.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) मागील वर्षाच्या							
	लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे**							
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)							
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)							
	१. मूळ २. सौमिकृत	9.230	३.२२९	२.५५४	0.38८			
*ari	árlannan							

' ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता राखीव रु.३११५.७४३ लाख होते.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेर्जेसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com वेबसाईटवर

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या समेत

मान्य करून नोंद्र पटावर घेण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकान

सही/- मुरारी मल्लावत पुर्णवेळ संचालक डीआयएन:०८८०९८४०

## **T**SUMIT

#### **SUMIT WOODS LIMITED**

CIN: L36101MH1997PLC152192

मर्यादित पुनर्विलोकन केले आहे

दिनांक : १३.११.२०२४



Standalone Statement of Consolidated Unaudited Results for the quarter and six months ended September 30, 2024

Total Income- 95.36% (YOY)-

All amounts are ₹ in Lakhs unless otherwise stated

	All amounts are $\prec$ in Lakns unless otherwise stated									
Sr.		Quarter Ended			Half Yea	Year Ended				
No.	Particulars		UnAudited		UnAu	Audited				
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024			
1	Total Income	4,421.89	3,515.67	3,916.70	7,937.56	7,313.66	18,247.17			
2	Net Profit / (Loss) for the period before tax	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67			
	Exceptional and/or Extraordinary items									
3	Net Profit / (Loss) for the period before tax	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67			
	after Exceptional and/or Extraordinary items									
4	Net Profit / (Loss) for the period after tax	255.42	170.69	94.30	426.11	255.95	1,036.44			
5	Total Comprehensive Income for the period	253.37	168.65	88.24	422.02	243.83	1,027.85			
	[Comprising Profit / (Loss) for the									
	period(after tax) and Other Comprehensive									
	Income (after tax)]									
6	Paid up Equity share capital (par value	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70			
	₹10/- each, fully paid)									
7	Earnings per equity share (par value ₹10/-									
	each)** (Not Annualized)									
	Basic Earnings Per Share	0.74	0.53	0.23	1.26	0.73	2.94			
	Diluted Earnings Per Share	0.58	0.42	0.19	0.99	0.61	2.44			

\*\* EPS is not annualized for the quarter and half year ended September 30, 2024, quarter ended June 30, 2024 and quarter and half year ended September 30, 2023.

#### Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange, http://www.nseindia.com/corporates and on the website of the Company at the URL http://www.sumitwoods.com/investors.php
- 2 The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ['the Act') read with relevant rules issued thereunder.
- 3 Our consolidated Income from operation came in at Rs. 4571.63 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing, 12.90% percentage YoY, and 25.78 % QoQ.
- 4 Our EBITDA margin came in at 13.86%, and Net Profit Margin, stood at 5.37% on consolidated basis for half year ended Sept 30, 2024.

5 Key Numbers of Standalone Financials	₹ in Lakhs					
	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
Particlulars	UnAudited			UnAudited		Audited
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
Total Income (Including Other Income)	2,536.77	1,575.02	1,298.49	4,111.79	3,000.15	6,657.71
(Loss)/Profit Before Tax after Exceptional Items	289.82	245.00	294.28	534.82	374.82	498.58
Total comprehensive income for the period	299.78	198.86	286.31	498.64	362.63	499.75

- 6 Our standalone revenue from operation came in at Rs. 2461.68 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing , 96.20%
- 7 Our EBITDA margin came in at 26.12%, and Net Profit Margin, stood at 12.23% on standalone basis for half year ended 8 Sumit Woods Limited has already entered into various projects which is already ended into several redevelopment project in
- Mumbai where the Gross Development Value 2747 Crores which company will be executing next 3 to 5 years

DATED: November 13, 2024

For and on behalf of the Board of Directors Sd/-Mitaram Jangid

Bhushan S. Nemlekar Managing Director DIN: 00043757 Whole time Director DIN: 00043824

B-1101 Express Zone, Western Express Highway, Diagonally opposite Oberoi Mall, Malad (East), Mumbai - 400097

सही/

PLACE: MUMBAI

#### व्हेलिएंट लॅबॉरेटरिज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १०४, उद्योग क्षेत्र, मुलंड-गारेगाव लिंक रोड, मुलंड (प), मुंबई - ४०००८०.

दुर.: ०२२-४९७१२००१ / ४९७१७२२० /४९७१७२२१| <del>इंमेल</del>: investor@valiantlabs.in वेबसाईट: www.valiantlabs.in | सीआवएन : L२४२९९MH२०२१PLC३६५९०४ ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही करिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकत्रित एकमेव तपशिल संपलेली तिमाही संपलेली तिमाही इ०.०९.२०२४| ३०.०६.२०२४| ३०.०९.२०२३| ३१.०३.२०२४| ३०.०९.२०२४| ३०.०६.२०२४ | ३०.०९.२०२४ लेखापरिक्षित | लेखापरिक्षित हार्याचलनातुन एकुण उत्पन्न (निव्वळ) 2,388.33 2,204.60 8,240.49 १९,१७३.३९ 83.538,5 २,१६९.८१ १९,१७३.८७ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (५३१.८६) (७७.१९) १०६.३९ (७५.२५) (390.62) (१६.२०) १०६.३९ (७६.९५) अपवादात्मक बाब (४७४.०८ ७९.३४ ३१.९६ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा / (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) (496.79) (१००.५६) 98.66 48.40 (808.06) (40.93) 98.66 89.40 राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित 8,384.0 8,384.00 8,384.00 8,384.00 3, 244.0 8,384.00 3,748,00 8,384.00 ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रु. १०/-) १८,८१६.१ (९,३४१.१३ (अ) मुळ (8.38 (0.23) (१.०९ (0.82) 0.28 ०.१३ ०.१४

### (ब) सौमिकृत

ठेकाण : मंबर्ड

१ ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि www.valiantlabs.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

(0.23)

(8.38)

- २) ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाच्या अहवालाचे लेखासमितीद्वारे पनविंलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य
- १) सदर वित्तीय निष्कर्ष हे सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडएएस सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये विहित आवश्यक नियमानुसार भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता <del>द्</del>रेलिएंट लॅबॉरेटिज लिमिटेड करित

0.28

0.83

(0.82

सही/ संतोष वोर

व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२४ डीआयएन : ०७६३३९२३

0.28

0.88

(8.08)